MATERIALS
FOR THE
HISTORY
OF THE
MARATHAS

BY RAJWADE

INDEX OF PLACE-NAMES

B.B.R.A.S.

[भारत-इतिहास-संशोधक-मंडळ-ग्रंथमाला पुस्तक १९ वें

भारत-इतिहास-संशोधक-मंडळ

वि. का. राजवाडे यांचीं

मराठ्यांच्या इतिहासाचीं साधनें

खंड १ ते ८, १० ते १२ व १५ ते १९ यांतील

स्थळांची सूची

प्रकाशक

खंडेराव चिंतामण मेहेंदळे, बी. ए.

दत्तो वामन पोतदार, बी. ए.

चिटणीस

आश्विन १८३९

किंमत ४ रुपये

भारत-इतिहास-संशोधक-मंडळ-ग्रंथमाला पुस्तक १९ वें

रा. रा. वि. का. राजवाडे यांनीं संपादिलेलीं

मराठ्यांच्या इतिहासाचीं साधनें

खंड १ ते ८, १० ते १२ व १५ ते १९ यांतील

स्थळांची सूची

हा ग्रन्थ धुळें येथें शंकर श्रीकृष्ण देव यांनीं आपल्या "आत्माराम"
छापखान्यांत छापून पुणें येथें श्रीमंत खंडेराव चिंतामण मेहेंदळे व
रा. दत्तो वामन पोतदार, चिटणीस भा. इ. सं. मंडळ
यांनीं प्रसिद्ध केला.

१८३९ आश्विन शु. १०

किंमत रुपये चार

चिटणिसांचा खुलासा

(१) या सूचीचें महत्त्व किती आहे, तें सांगावयास नको. सर्व खंड सर्वांना च वाचावयास सवड असते, असें नाहीं. अशा वेळीं ज्याचा जो व्यासंग असेल त्याला त्या व्यासंगापुरता संदर्भभाग आयता दाखवून देण्याचें काम ही सूची बजावणार आहे.

(२) रा. राजवाडे यांच्या ऐतिहासिक खंडांतील ही फक्त स्थळांची सूची होय. व्यक्तींची सूची तयार असून ती हिच्या पेक्षां दुप्पट तिप्पट आहे. ती सवडीनें छापावयास घेण्याचा विचार आहे. खंड ९ वा दुर्मिळ असल्यामुळें व खंड १३ वा व १४ वा अप्रकाशित असल्यामुळें ते अर्थात् वगळले आहेत.

(३) त्या च प्रमाणें रा. ब. साने यांनीं प्रसिद्ध केलेल्या बखरी, रा. ब. पारसनीस यांचे ऐतिहासिक ग्रन्थ व रा. रा. वासुदेवशास्त्री खरे यांचे ऐतिहासिक लेखसंग्रह इत्यादि ग्रन्थांची सूची तयार करवून छापविण्याचा मंडळाचा हेतु आहे. हीं कामें श्रमाचीं व खर्चाचीं आहेत. व तीं किती हि उपयुक्त असलीं तरी महाराष्ट्रास त्यांची कितपत जरुरी आहे, याचा अंदाज, या सूचीची जी महाराष्ट्राकडून संभावना होईल, तिजवरून आह्मांस होणार आहे.

(४) सदरील सूचीच्या योजनेबद्दल सविस्तर खुलासा रा. रा. गो. का. चांदोरकर-धुळें यांनीं तृतीयसंमेलनप्रसंगीं केला होता. जिज्ञासूंनीं तो तृ. सं. वृत्तांत पहावा. ही सूची करण्यासाठीं रा. चांदोरकर व त्यांची मित्रमंडळी यांनीं जे परिश्रम केले त्याजबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमी च होतील.

पुणें
१८३९ आश्विन शु. १०

चिटणीस
भा. इ. सं. मंडळ-पुणें

स्थळांची सूची

(नांवांपुढील अंक अनुक्रमें खंड, लेखांक व पृष्ठ यांचे समजावे.)

स्थळांची सूची

(नांवांपुढील अंक अनुक्रमें खंड, लेखांक व पृष्ठ यांचे समजावे.)

आ

५

कि

के

खा

(जैनगर)	६	४३९	५१८
	,,	५५६	६३२
जयपूर	१	४८	८८
	,,	७०	१३४
	२	०	३४
	६	१३१	२३९
	,,	१९१	२९१
	,,	,,	२९२
	,,	४७५	५५८
	,,	५५४	६२६
	,,	५६२	६३५
	१०	३०९	२४६
	,,	३३६	२६५
	,,	३३८	२७१
	,,	३४०	२७४
	,,	३५५	२८२
	,,	४३७	३५३
	११	७८	६८
	१२	१३	१२
	,,	२२	१८
	,,	३१	२५
जयसिंगनगर	१	२८८	३९२
जयसिंगपुरा	,,	६	२०
	२	०	३८
जयसिंगाचें (तळें)	१	६	२०
जर्गी	८	१६८	१९६
जरंडा	१५	३२३	३३८
	१८	६	१७
जलपली	७	०	७०
जलसार	३	५५४	४९३
जलालपूर	६	२८७	३७५
	१०	१९१	१३३

जलालपूर	१५	४००	४३०
	,,	४०७	४३९
	,,	४०९	४४१
	,,	४१२	४४३
	,,	४१६	४४८
जलालाबाद	१	१३८	२१७
	,,	१३९	२१९
	,,	१४०	२२०
	६	३६५	४३७
	,,	५२७	६०४
	,,	५३७	६१२
	१०	४१३	३३५
जलाली	६	२८०	३७१
जवळा	१८	५	१५
जवळें	७	भा.३	११
	,,	,,	६७
	,,	,,	८२
जवार	६	८२	१९२
जसवंतनगर	१	२६२	३३७
(तलाव)	,,	८२	१५९
	,,	८३	१६०
	,,	९५	१७२
जहानाबाद	३	१५८	१६४
जळगांव	१	२४	६२
(खानदेश)	१०	३९१	३२४
	,,	४५०	३६२
	,,	६०२	४५४
	१५	१५३	१८८

जा

जाउली	२	०	११६
	२	११२	९६
	,,	१३४	१०६

ता

दिल्ली	१	१५०	२३७
	,,	१५३	२४२
	,,	१५७	२४६
	,,	१६४	२५३
	,,	१६५	२५५
	,,	२४६	३५३
	,,	२५८	३६१
	,,	२५९	३६३
	,,	२६३	३६७
	,,	२६४	३६९
	,,	२६८	३७३
	,,	२७१	३७५
	,,	२७२	,,
	,,	२८०	३८०
	,,	२८१	३८१
	,,	२८२	३८६
	,,	२८५	३८८
	,,	२९७	४०२
	२	०	३२
	,,	,,	४७
	,,	,,	५६
	,,	,,	६९
	,,	,,	७०
	,,	,,	७५
	,,	,,	८१
	,,	,,	८३
	,,	,,	९९
	,,	,,	१०५
	,,	,,	१३१
	,,	,,	१३५
	,,	,,	१४२
	,,	,,	१४४

दिल्ली	२	,,	१४५
	,,	,,	१५६
	३	१३६	१२१
	,,	१४९	१३७
	,,	१५०	१४०
	,,	१५१	१४२
	,,	१५२	१४३
	,,	१५६	१४९
	,,	,,	१५०
	,,	१५८	१६४
	,,	१६७	१७३
	,,	१९१	२०५
	,,	१९८	२१०
	,,	२०४	२१२
	,,	२१०	२१७
	,,	३८७	३६२
	,,	४१७	३८३
	,,	४४५	४०६
	,,	४५३	४१८
	,,	४८७	४४९
	,,	४८८	४५०
	,,	४९९	४५८
	६	१	८२
	,,	,,	१०८
	,,	१७	१५१
	,,	९३	२०२
	,,	१३१	२३९
	,,	१३७	२४६
	,,	१३९	२४७
	,,	१७०	२७६
	,,	१७१	२७७
	,,	१७५	२७९

दो

दौ

ना

पुणें	२	०	८४
	,,	,,	८५
	,,	,,	८७
	,,	,,	८९
	,,	,,	९०
	,,	,,	९१
	,,	,,	९३
	,,	,,	९८
	,,	,,	१०२
	,,	,,	१०३
	,,	,,	१०४
	,,	,,	१०५
	,,	,,	१०८
	,,	,,	१११
	,,	,,	११३
	,,	,,	११७
	,,	,,	१२०
	,,	,,	१२१
	,,	,,	१२२
(सुभा)	,,	,,	१२३
	,,	,,	१२७
	,,	,,	१२८
	,,	,,	१३१
	,,	,,	१३३
	,,	,,	१३७
	,,	०	१४२
	,,	,,	१४३
	,,	,,	१४९
	,,	,,	१५०
	३	९	८
	,,	१०	९
	,,	३७	३१

पुणें (सुभा)	३	४६	४२
	,,	५२	४६
	,,	,,	४७
	,,	११५	९८
	,,	१३७	१२३
	,,	१३८	१२४
	,,	१३९	१२८
	,,	,,	१२९
	,,	१५३	१४५
	,,	१५७	१५०
	,,	,,	१५१
	,,	१५८	१६४
	,,	१५९	१६६
	,,	१६६	१७२
	,,	२१३	२१९
	,,	२३३	२३२
	,,	२५५	२४८
	,,	२५१	२५०
	,,	४०१	३७३
	,,	४१५	३८१
	,,	४३०	३८९
	,,	४३२	३९१
	,,	४८७	४४९
	,,	५६८	५२१
	४	भा.२	४४
	,,	,,	६२
	,,	भा.३	७२
	,,	,,	७८
	,,	,,	८१
	,,	,,	८२
	,,	,,	८३
	,,	,,	८५

पुणें	६	४२४	५०२
	,,	४३२	५०८
	७	०	२
	,,	,,	७
	,,	,,	९
	,,	,,	१८
	,,	,,	२२
	,,	,,	२३
	,,	,,	२७
	,,	,,	२८
	,,	,,	२९
	,,	,,	३४
	,,	,,	३५
	,,	,,	३६
	,,	,,	५५
	,,	,,	५८
	,,	,,	६०
	,,	,,	६३
	,,	,,	८१
	,,	,,	८९
	,,	,,	९७
	,,	,,	९८
	,,	,,	११५
	,,	,,	१३२
	,,	,,	१३८
	,,	,,	१४९
	,,	,,	१६०
	,,	,,	१६१
	,,	,,	१६३
	,,	,,	१६४
	,,	भा.३	१
	,,	,,	६

पुणें	७	भा.३	१३
	,,	,,	१४
	,,	,,	१७
	,,	,,	१८
	,,	,,	१९
	,,	,,	३०
	,,	,,	४२
	,,	,,	५४
	,,	,,	६८
	,,	,,	६९
	,,	,,	७२
	,,	,,	७७
	,,	,,	७८
	,,	,,	९८
	,,	,,	१०१
	,,	,,	१०९
	,,	,,	११५
	,,	,,	११६
	,,	,,	११७
	,,	,,	१२७
	८	१०	८
	,,	११	१०
	,,	२१	१७
	,,	३७	३३
(पा)	,,	४२	४१
(प्रा)	,,	७८	१०३
	,,	१२३	१४७
	,,	१२४	१५३
	,,	१६१	१८४
	,,	१८५	२२४
	१०	९	५
	,,	१५	८

पुणें	१०	३९१	३३४
	,,	४००	३३०
	,,	४०२	,,
	,,	४१५	३३६
	,,	,,	३३७
	,,	,,	३३८
	,,	,,	३३९
	,,	,,	३४०
	,,	४५८	३६८
	,,	४६५	३७१
	,,	४९७	३९१
	,,	५११	३९८
	,,	५१२	३९९
	,,	५१६	४०३
	,,	५१७	,,
	,,	५१९	४०४
	,,	५२०	४०५
	,,	५२५	४०८
	,,	५२८	४१०
	,,	५३५	४१४
	,,	५३९	४१७
	,,	,,	४१८
	,,	५४५	४२१
	,,	५५३	४२५
	,,	५६६	४३२
	,,	५८८	४४३
	,,	५९०	४४५
	,,	५९४	४४८
	,,	५९५	४४९
	,,	६०१	४५३
	,,	६३१	४६७
	,,	६४१	४७४

पुणें	१०	६४३	४७६
	,,	६४५	४७८
	,,	६४६	४८०
	,,	६४९	४८२
	,,	६५९	४९०
	,,	६६१	४९२
	,,	६६३	४९३
	,,	६६५	४९५
	११	३	१६
	,,	४९	३८
	१२	७	७
	,,	९०	९
	,,	६२	४०
	,,	६३	४१
	,,	८९	५१
	,,	९८	५६
	,,	९९	५७
	,,	१२४	७४
	,,	१४०	८८
	,,	१४५	९१
	,,	१७८	१२०
	,,	२२०	१३८
	,,	२२१	१३९
	,,	२८७	१६७
	,,	२८९	१६९
	,,	२९३	१७०
	,,	२९७	१७४
	,,	३००	१७५
	,,	३०३	१७६
	,,	३०४	१७९
	,,	३०५	१८०
	,,	७०७	१८१

पुणें

१०	१६	८
,,	१८	९
,,	२२	१२
,,	३५	२१
,,	४५	२५
,,	५०	२७
,,	५२	२८
,,	५६	३०
,,	५८	३२
,,	५९	,,
,,	६०	३४
,,	६१	,,
,,	६५	३७
,,	७३	४०
,,	७४	,,
,,	७९	४३
,,	८२	४४
,,	८७	४७
,,	१२५	८०
,,	१३०	८४
,,	१४४	९३
,,	१४५	९४
,,	१४६	९५
,,	१५४	९९
,,	१५७	१०१
,,	१५८	१०२
,,	१७३	११८
,,	१७४	११९
,,	१७५	१२१
,,	१७६	१२४
,,	१९४	१३५
,,	१९५	,,

पुणें

१०	२०७	१४४
,,	२३६	१६७
,,	२४२	१७२
,,	२५९	१८४
,,	२६९	१९६
,,	२७०	१९७
,,	२७१	१९८
,,	२७७	२०४
,,	२७९	२०७
,,	२८८	२११
,,	२९९	२२२
,,	३१०	२४६
,,	३१५	२५०
,,	३१८	२५३
,,	३२१	२५४
,,	,,	२५५
,,	३३२	२६१
,,	,,	२६२
,,	३३३	,,
,,	३४६	२७६
,,	३५७	२८६
,,	३६०	२८७
,,	३६१	२८९
,,	३६२	,,
,,	३६७	२९२
,,	३७२	२९७
,,	३७६	२९९
,,	३७८	३०१
,,	३८४	३०५
,,	,,	३०७
,,	३८७	३२०
,,	३८८	३२१

३	३७७	३४८
४	भा.२	६१
५	३४	४२
,,	३५	,,
,,	४२	४५
,,	६१	६०
,,	,,	६१
,,	६२	६२
,,	६३	,,
,,	६७	६४
,,	६९	६७
,,	८५	९२
,,	,,	९३
,,	८७	९५
,,	९०	९८
,,	९७	१०३
,,	१०२	१०६
,,	१०३	१०७
,,	१०९	१११
,,	१११	११२
,,	११२	,,
,,	११४	११५
,,	१२७	१२४
,,	१३१	१२६
,,	१३७	१३१
,,	१३८	,,
,,	,,	१३२
,,	१३९	१३३
,,	१५५	१४१
,,	१६२	१४६
,,	१६४	,,
,,	१६९	१४९
,,	१७७	१५५
,,	१७८	,,

बेद्र

५	१८२	१५७
,,	,,	१५८
,,	१८८	१६०
,,	१९१	१६२
,,	१९२	१६३
,,	१९३	,,
,,	१९७	१७३
,,	१९८	१७४
,,	२०१	१७८
,,	२०३	१८०
,,	२०४	१८१
,,	२०५	,,
,,	,,	१८२
,,	२०६	१८३
,,	२०७	,,
,,	,,	१८४
,,	२०९	,,
,,	,,	१८५
,,	२१२	१८८
,,	२१६	१९१
,,	२१९	१९२
,,	२२४	१९५
६	४५४	५३७
,,	५६३	६३६
७	भा.२	१
,,	,,	४०
,,	,,	४२
,,	,,	४७
,,	,,	४८
,,	,,	५२
,,	,,	५५
,,	,,	६०
,,	,,	६२

भ

१ 'मा' चे शेवटीं 'मां' पाहिजे तो चुकून राहिला ह्मणून येथें घातला.

रां

वाई	१५	१५५	१९१	वाई	१५	२०५	२३४
	,,	१५६	१९३		,,	२०६	,,
	,,	१५७	१९५		,,	२०८	२३५
	,,	१५८	१९९		,,	२०९	२३६
	,,	१५९	२०१		,,	२११	२३८
	,,	१६०	२०२		,,	२१३	२३९
	,,	१६४	२०४		,,	२१४	,,
	,,	१६६	२०६		,,	२१५	२४०
	,,	१७०	२०८		,,	२१७	२४१
	,,	,,	२०९		,,	२१८	,,
	,,	१७१	,,		,,	२२०	२४३
	,,	१७२	२१०		,,	२२१	,,
	,,	१७३	२११		,,	२२३	२४४
	,,	१७५	२१२		,,	२२५	२४५
	,,	१७६	२१३		,,	२२६	,,
	,,	१७७	२१४		,,	२२८	२४६
	,,	१७९	२१५		,,	२२९	२४७
	,,	१८०	२१६		,,	२३१	२४८
	,,	१८२	२१७		,,	२३२	,,
	,,	१८४	२१९		,,	२३९	२५२
	,,	१८७	२२०		,,	२४१	२५४
	,,	१८८	२२१		,,	२४२	२५५
	,,	१८९	२२२		,,	२४६	२५७
	,,	१९०	२२३		,,	२४८	२५८
	,,	१९१	२२५		,,	२४९	,,
	,,	१९३	२२६		,,	२५४	२६१
	,,	१९४	२२७		,,	२५५	,,
	,,	१९५	२२८		,,	२५६	२६२
	,,	१९६	२२९		,,	२५८	२६३
	,,	१९७	,,		,,	२६०	२६४
	,,	१९९	२३०		,,	२६१	,,
	,,	२००	२३१		,,	२६२	२६५
	,,	२०२	२३२		,,	२६४	२६६
	,,	२०३	,,		,,	२६५	२६७

बाईं	८	५३	७३
	,,	७८	१०३
	,,	१२२	१५०
	१०	९	५
	,,	५२	२८
	,,	५६	३०
	,,	६०	३४
	,,	८२	४४
	,,	१४४	९३
	,,	१६९	११६
	,,	२९९	२२२
	,,	४४९	३६१
	,,	४५०	३६३
	,,	६२८	४६६
	११	३	१५
	१५	२	७
	,,	३	१७
	,,	५९	१०४
	,,	६२	१२३
	,,	६३	१२८
	,,	६५	१३१
	,,	६७	१३२
	,,	७०	१३४
	,,	७१	,,
	,,	७२	१३५
	,,	७३	१३६
	,,	७९	१४०
	,,	८०	१४१
	,,	८३	१४२
	,,	८४	१४३
	,,	८५	१४४
	,,	८७	१४५
	,,	८८	१४६

बाईं	१५	८९	१४७
	,,	९३	१५१
	,,	९५	१५२
	,,	९८	१५३
	,,	९९	१५४
	,,	१०१	१५५
	,,	१०३	१५६
	,,	१०४	१५७
	,,	१०७	१५८
	,,	१०८	१५९
	,,	११३	१६१
	,,	११४	१६२
	,,	११६	,,
	,,	११७	१६३
	,,	१२०	१६४
	,,	१२२	१६५
	,,	१२३	१६६
	,,	१२५	१६७
	,,	१२८	१६९
	,,	१२९	,,
	,,	१३०	१७०
	,,	१३१	१७१
	,,	१३४	१७२
	,,	१३५	१७३
	,,	१३६	,,
	,,	१४३	१७७
	,,	१४४	१७९
	,,	१४५	१८०
	,,	१४६	,,
	,,	१४८	१८१
	,,	१४९	१८२
	,,	१५२	१८३
	,,	१५३	१८६
	,,	१५४	१८९

सातारा	६	१	४५	सातारा	८	१२२	१५०
	,,	,,	५१		,,	,,	१५१
	,,	,,	५५		,,	१४३	१६८
	,,	,,	५८		,,	१८४	२२२
	,,	,,	५९		१०	४४	६०
	,,	,,	६२		,,	,,	६१
	,,	,,	६३		,,	१०७	६५
	,,	,,	६४		,,	१०९	६८
	,,	,,	६७		,,	११०	६९
	,,	,,	७२		,,	२७८	२०५
	,,	,,	७८		,,	३००	२२३
	,,	,,	१०३		,,	३१२	२४८
	,,	६७	१८४		,,	३२८	२५९
	,,	१७७	२८१		,,	३६८	२९३
	,,	१७९	२८२		,,	३८०	३०२
	,,	१८१	२८४		,,	३८४	३०७
	,,	१९३	२९४		,,	३९८	३२९
	,,	१९४	२९५		,,	३९९	,,
	,,	,,	२९६		,,	४१५	३३८
	,,	२५४	३४७		,,	,,	३४०
	,,	२८३	३७३		,,	४४७	३६०
	,,	४०५	४६९		,,	४४८	,,
	,,	५१६	५९४		,,	४९१	३८६
	७	०	२		,,	५०५	३९५
	८	४२	३९		,,	५२३	४०७
	,,	,,	४०		,,	५२४	,,
	,,	,,	४२		,,	५३०	४१०
	,,	६८	८८		,,	५३२	४१२
	,,	७८	१०३		,,	५३८	४१७
	,,	८१	१०९		,,	५४८	४२३
	,,	१०३	१३२		,,	५६६	४३२
	,,	१०४	१३३		,,	५३४	४७०
	,,	११६	१४५		,,	६३९	४७३
					,,	६६३	४९४

सातारा	२	०	७०
	,,	०	७१
	,,	०	७२
	,,	०	७३
	,,	०	७७
	,,	०	८७
	,,	०	८९
	,,	०	९१
	,,	०	९२
	,,	०	९८
	,,	०	९९
	,,	०	१०१
	,,	०	१०३
	,,	०	१०६
	,,	०	१०७
	,,	०	१०८
	,,	०	१०९
	,,	०	१११
	,,	०	११२
	,,	०	११५
	,,	०	११७
	३	२६	२१
	,,	४६	४०
	,,	५७	५३
	,,	६४	६६
	,,	७४	७१
	,,	८५	७७
	,,	१२२	१०२
	,,	१३१	१०७
	,,	१३५	१०८
	,,	१३६	१२०
	,,	१३९	१२५
	,,	,,	१२७
	,,	,,	१२८

सातारा	,,	१५०	१४१
	,,	१५४	१४६
	,,	१५७	१५१
	,,	,,	१५२
	,,	१५८	१६३
	,,	,,	१६४
	,,	१६३	१७०
	,,	१६४	,,
	,,	१६५	१७१
	,,	१६७	१७६
	,,	१७५	१९३
	,,	२२२	२२६
	,,	२५१	२५०
	,,	२६३	२५४
	,,	२८९	२७७
	,,	२९४	२८०
	,,	३०३	२९२
	,,	३०६	२९५
	,,	३७९	३५०
	,,	३८१--३५२	
	,,	३९५	३६८
	,,	४२३	३८६
	,,	४३२	३९१
	,,	४३३	३९३
	,,	४५३	४१७
	,,	४६४	४३२
	,,	४९५	४५४
	,,	५६४	५०५
	४	५	१६०
	,,	६	१७७
	,,	,,	१८०
	६	१	७
	,,	,,	२६
	,,	,,	४४

सातारा (गड)	११	५२	३९
	,,	६६	५३
	,,	७२	६४
	१२	८०	४८
	,,	३०१	१७५
	१५	२	८
	,,	३	१६
	,,	,,	१७
	,,	,,	१८
	,,	१०	३३
	,,	२१	६१
	,,	,,	६२
	,,	३३	७४
	,,	३९	८०
	,,	४१	८३
	,,	४२	,,
	,,	४३	८४
	,,	४४	८५
	,,	५०	९४
	,,	,,	९५
	,,	५८	१०१
	,,	५९	१०६
	,,	,,	१०७
	,,	७१	१३४
	,,	७२	१३५
	,,	७३	१३६
	,,	९९	१५४
	,,	१०१	१५५
	,,	१०२	१५६
	,,	१०४	,,
	,,	१०५	१५७
	,,	१०६	१५८
	,,	११०	१६०

सातारा	१५	११२	१६०
	,,	११९	१६३
	,,	१२१	१६४
	,,	१२३	१६६
	,,	१२५	१६७
	,,	१२७	१६८
	,,	१२८	१६९
	,,	१३१	१७१
	,,	१३३	,,
	,,	१३४	१७२
	,,	१३७	१७४
	,,	१३९	१७५
	,,	१४१	१७६
	,,	१४७	१८१
	,,	१६८	२०७
	,,	१७२	२१०
	,,	१७७	२१४
	,,	१७९	२१५
	,,	२३४	२५०
	,,	२३९	२५३
	,,	२४४	२५६
	,,	२५४	२६१
	,,	३१४	३३०
	,,	३२३	३३८
	,,	,,	३४१
	१६	२	७
	,,	३	१८
	,,	४	२४
	,,	५०	५७
	,,	६६	७०
	१८	५	१६
	,,	२४	४७
	,,	५२	७०

सि

हैदराबाद	५	१९३	१६३
	,,	१९५	१६५
	,,	२०२	१८०
	,,	२११	१८६
	,,	२१४	१९०
	,,	२१६	१९१
	,,	२१७	१९२
	,,	२२१	,,
	,,	२२३	१९४
	,,	२२६	,,
	,,	२३१	२००
	,,	२३८	२०४
	६	२११	३११
	,,	४३२	५०८
	,,	४८६	५७१
	७	०	४
	,,	०	१४
	,,	०	२१
	,,	०	३९
	,,	०	४१
	,,	०	६६
	,,	०	७०
	,,	०	७९
	,,	०	८३
	,,	०	९९
	,,	०	१००
	,,	०	१०५
	,,	०	१०९
	,,	०	११४
	,,	०	१२०
	,,	०	१२१
	,,	०	१२२
	,,	०	१२४
हैदराबाद	७	०	१२६
	,,	०	१२९
	,,	०	१३०
	,,	०	१३१
	,,	०	१३८
	,,	०	१३९
	,,	०	१४६
	,,	०	१५८
	,,	०	१६८
	,,	०	१७४
	,,	०	१७५
	,,	०	१७८
	,,	०	१७९
	,,	०	१८२
	,,	०	१८७
	,,	०	१८८
	,,	०	१९१
	,,	०	१९४
	,,	०	१९५
	,,	०	१९६
	,,	०	२०२
	,,	०	२०३
	,,	०	२०६
	,,	०	२०९
	,,	०	२१२
	,,	०	२१४
	,,	०	२१७
	,,	आ.२	४
	,,	,,	१४
	१९	१७५	११५
	,,	२०३	१३३
	,,	,,	१५
	,,	,,	१६
	,,	,,	२१

पुरवणी

समाप्त

भारत-इतिहास-संशोधक-मंडळ, पुणें

नियम व पोटनियम

(१) मंडळाच्या सभासदांचे वर्गः—

प्रतिवर्षी मंडळास ३०० रु. अगर अधिक वर्गणी देणारा आश्रयदाता सभासद होय.

सालिना १२५ रु. अगर अधिक वर्गणी मंडळास देणारा हितकर्ता सभासद होय.

सालिना २५ रु. देणारास सभासद वर्ग १ म्हणावें.

सालिना १२ रु. देणारास सभासद वर्ग २ म्हणावें.

सालिना ६ रु. देणारास सभासद वर्ग ३ म्हणावें.

सालिना ३ रु. देणारास सभासद वर्ग ४ म्हणावें.

(२) मंडळाच्या कायम झालेल्या कोणत्या हि दोन सभासदांकडून सूचना व अनुमोदन मिळाल्याशिवाय व सदर सूचना मंडळाच्या सभेपुढें येऊन मंजूर झाल्याशिवाय कोणी हि मंडळाचा सभासद होऊं शकणार नाहीं.

(३) कार्यकारी मंडळीचे ठरावानुरूप मंडळाच्या वार्षिक इतिवृत्ताची अगर संमेलनवृत्ताची एक प्रत प्रत्येक सभासदास मोफत मिळेल. रु. १२ किंवा त्याहून अधिक वर्गणी दरसाल देणाऱ्या सभासदास मंडळातर्फे प्रसिद्ध झालेले कोणते हि पुस्तकाची १ प्रत फुकट मिळेल. दरसाल ६ रु. व ३ रु. वर्गणी देणारे मंडळाचे सभासदास मोफत मिळणारे ग्रन्थाखेरीज त्या सालीं मण्डळातर्फे प्रसिद्ध होणारा इतर कोणता हि ग्रन्थ अनुक्रमें निम्या व पाउणपट किंमतीस मिळेल. सभासदांना वरील नियमांप्रमाणें मिळावयाचे ग्रन्थ ते ज्या सालीं सभासद मंजूर झाले असतील त्या सालापासून च मिळावयाचे.

(४) मण्डळाचें वर्ष सम्पण्यापूर्वी सर्व वर्गण्या रीतसर दिल्या पाहिजेत.

(५) मण्डळाचें वर्ष चैत्र शु. १ प्रतिपदेस सुरू होऊन फाल्गुन अमावास्येस सम्पतें.

(६) ज्यांच्या वर्गण्या बाकी आहेत अशा सभासदांस मत देण्याचा हक्क व मण्डळाचीं पुस्तकें हि मोफत अगर सवलतीनें मागण्याचा हक्क राहणार नाहीं.

Digitized with financial assistance from
Dr. Devangana J. Desai
on 14 February, 2019